

- वाचने :- १) श्री.महेश वसंतराव देशमुख व इतर १ रा पांचगणी ता म श्वर यांचा अर्ज दि.९/११/०९,४/३/१०,११/१०/१० व रुपये १०० च्या स्टॅम्पपेपरवरील ४/११/०९ व दि.१/७/१० रोजीचे प्रतिज्ञापत्र व क्षतीपत्र
- २) सहाय्यक संचालक नगररचना सातारा यांचेकडील पत्र जा.क्र.बफरझोन/रेखांकन व बांध/मीजे रुईवर /ता.जावली/गठ नं ४९७ पै/ससंसा/२८७० दि.२३/११/२०१०
- ३) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४४
- ४) दिनांक ११/४/२०११ रोजी झालेल्या बफर झोन कमिटीच्या बैठकीचे इतिवृत्त.
- ५) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम - १९६६ चे कलम १८
- ६) उपविभागीय अधिकारी सातारा यांचे पत्र क्रमांक जमीन/कावि-६६६/१० दि ४/१२/२०१०

क्र.मह/३/जमीन/बांधिज/विधे/एसआर- ०२/२००९

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा
सातारा २५/५/२०११

आवेद

मीजे रुईवर ता जावली येथील गठ नं ४९७ एकुल क्षेत्र १३.२१ हे.आर हि जमीन श्री.शिपु धोंडीबा बेलोशे व इतर ४ यांच्या मालकी वडिव्याटीची आहे या जमीनीपैकी अर्जदार श्री महेश वसंतराव देशमुख व इतर १ रा. पांचगणी ता म श्वर यांनी त्यांच्या हिस्स्याच्या ४४००० चौ.मी. जमीनीस रडिवास वापराचे रेखांकनास मंजुरी व त्यामधील बांधकाम आराखड्यास परवानगी मिळणेबाबत दि. ११/१०/१० च्या अर्जाने विनंती केलेली आहे.

प्रस्तुतचे अर्जाकामी सहाय्यक संचालक नगर रचना सातारा,उपविभागीय अधिकारी सातारा यांचेमार्फत चौकशी करणेत जागी असून कार्यकारी अभियंता,म.रा.वि.वि.कं.मर्या वाई,कार्यकारी अभियंता जि.प.बांधकाम (वडिज) विभाग सातारा,जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. सातारा,व जिल्हा पुनर्वसन अधिकारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय भुसंपावन घास्या यांनी माहूरकत कळविली असून खालील प्रमाणे वस्तुस्थिती दिसते.

१. अर्जदार स्वता प्रश्नाधिन जमीनीचे कळोवार / वरिष्ठ धारक आहेत.
२. प्रश्नाधिन जमीन प्रादेशिक / शहर विकास आराखड्यात अथवा नगर रचना योजनेमधे विशिष्ट अशा प्रयोजनासाठी राखून ठेवणेत आलेली नाही.संबंधिय जमीनीस रडिवास वापराचे रेखांकनास मंजुरी व त्यामधील बांधकाम आराखड्यास सहाय्यक संचालक नगर रचना सातारा यांनी रेखांकन आराखड्यास मंजुरी देणेकामी अटी शर्तीवर शिफारस कळविली आहे.
३. अर्जदार यांनी सावर केलेला रेखांकन आराखडा महाराष्ट्र जमीन महसुल जमीनीचे वापरात बवल अकूचीक आकारणी नियम १९६९ मधील तरतुबीनुसार आहे. शासनाने मान्य केलेल्या बांधकाम नियमावली नुसार आहे.
४. अर्जदार यांनी कोणत्याही कायद्याचा भंग होत नसलेबाबत विहीत नमुन्यातील रुपये १००/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र व क्षतीपत्र दि.४/११/०९ व १/७/१०१० रोजीचे सावर केले आहे.

४. अर्जदार बिनशेती परवानगी संबंधी सर्व अटी व शर्तीचे पालन करणेस तयार आहे.
५. अर्जदार श्री महेश दत्तात्रय देशमुख व इतर १ रा. पांचगणी ता म शर यांनी प्रश्नाधिन जागेची मोजणी फी रक्कम रुपये ८०००/- दिनांक २/७/२०११ रोजी मोजणी खात्यास भरून जमा रक्कमेची मुळ पावती या कार्यालयास सादर केली आहे.
६. दिनांक ११/४/२०११ रोजी झालेल्या बफरझोन कमिटीचे बैठकीत सदरचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवणेत आला होता बैठकीमध्ये कमिटीने सदर प्रस्तावाबाबत चर्चा करून सर्वानुमते प्रांथ प्रादेशिक योजनेच्या बफरझोनबाबतच्या अटी / शर्तींना अधिन राहून तसेच बफरझोन प्लॅनमध्ये सदर जमीन रहिवास विभागात दर्शविणेसाठी बिनशेती परवानगी देणेस मान्यता दिली आहे.
७. प्रस्तुत गट नंबरच्या १३.२१ डे.आर क्षेत्रावैकी ४४००० चौ.मी. इतके क्षेत्र अर्जदार यांनी खरेदी केले असून या क्षेत्रास त्यांची नावे वापरून आहेत.

प्रस्तुत कामी वर नमुद केलेल्या मुद्द्यांचा विचार करता प्रश्नाधिन जमीनीस रहिवास वापराचे रेखांकनास मंजुरी व त्यामधील बांधकाम आराखड्यास परवानगी देणेस हरकत दिसत नाही.

त्या अर्धी, मी जिल्हाधिकारी सातारा मला महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम-१९६६ चे कलम १८ व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ४४ अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करून मीजे रुईवर ता जावली येथील गट नं ४९७ एकुल क्षेत्र १३.२१ डे.आर वैकी श्री.महेश दत्तात्रय देशमुख व इतर-१ रा.पांचगणी ता म शर यांच्या मालकीच्या ४४००० चौ.मी. क्षेत्रास त्यांनी सादर केलेल्या रेखांकन व बांधकाम नकाशावर सहा संचालक नगर रचना सातारा यांनी हिरव्या रंगाने केलेल्या जरूर त्या बघला प्रमाणे रहिवास प्रयोजनास बिनशेती व त्यामधील बांधकाम आराखड्यास खालील अटी व शर्तीवर मंजुरी देणेत येत आहे.

१. भुखंडाचा व नियोजित इमारतीचा वापर फक्त रहिवास उपयोजनासाठीच नकाशावर दर्शविल्यानुसार फक्त रहिवास कारणासाठी करणेचा आहे. त्यापेक्षा वेगळा वापर करणेचा नाही.भु.क.२८ (Amenity Plot) हा शाळेसाठी प्रस्तावित असलेले त्या भुखंडाचा वापर शैक्षणिक प्रयोजनासाठी करणेचा आहे.
२. नियोजित बांधकामामुळे जवळचे मिल्कतदारकांचे / सहविस्सेदारांचे इजमेन्ट हक्काची कोणत्याही प्रकारची पाचमल्ली होणार नाही याची दक्षता अर्जदारांनी घेण्याची आहे
३. प्रस्तुतची ही परवानगी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम व तदन्वये केलेल्या उपबंधास अधिन आहे.
४. सदरची परवानगी उधा प्रयोजनासाठी देण्यात आलेली आहे. त्या प्रयोजनासाठी त्यावरील इमारत बांधकामासह जमीनीचा वापर केला पाहिजे. त्या व्यतिरिक्त अन्य प्रयोजनासाठी जमीनीचा / इमारतीचा अथवा इमारतचे काही भागाचा / जागेचा

जिल्हाधिकारी सातारा / उपविभागीय अधिकारी सातारा यांचे परवानगी शिवाय वापर करता येणार नाही.

६. गट नं ४९७ ला रेखांकनांतर्गत अर्जदार यांचे शिवाय कोन सहिलेस्लेदार आहेत. त्यांनी रेखांकनातर्गत ४४००० चौ.मी. क्षेत्राच्या जागेच्या इडीस व ती जागा बिनशेती करणेस रेखांकन नकाशावर संमती दिली आहे. तसेच रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर सुध्दा संमती दिली आहे. तरी भाविच्यात जागेच्या इडी वडीवाट व मालकीबाबत वाद अगर तक्रार निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण करणेची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची राहिल.
७. अर्जदाराने प्रस्तुतची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याचे पुर्व लेखी परवानगी शिवाय या आवेदान्वये मंजूर करणेत आलेल्या रेखांकनातील भुखंडाची / उपभागाची पोट विभागणी करू नये.
८. अर्जदाराने वासोबतच्या नकाशाप्रमाणे ज्यासाठी परवानगी देण्यात आली आहे त्या विशिष्ट अकृषिक प्रयोजनास योग्य होण्यासाठी जमीन पुरेशी समतल व विकसीत केली पाहिजे तसेच जमीनीमध्ये मंजूर रेखांकन आराखड्यानुसार रस्ते व गटारे काढली पाहिजेत. रेखांकन आराखड्यातील भुखंडाचे सीमांकन तात्का निरीक्षक भुमी अभियेक्ष जावली यांचेकडून मोजणी करून घेवून व जागेचा योग्य विकास केल्याशिवाय कोणत्याही भुखंडाची निर्मिती करता येणार नाही.
९. अर्जदाराने भुखंडाची विक्री अथवा भुखंडामध्ये अन्य मार्गाने हस्तांतर केले तर या आवेदांतील अटी व शर्ती या संबंधित करणेत देणाऱ्या खरेदी वस्त अथवा हस्तांतर वस्त ऐवजामध्ये नमुद केल्या पाहिजेत.
१०. अर्जदाराने मंजूर क्षेत्रावर बांधकाम केले पाहिजे त्याने उक्त भुखंडाचे राहिलेले क्षेत्र भोकळे ठेवले पाहिजे.
११. अर्जदाराने प्रस्ताविन जमीनीचा सवर बिनशेती परवानगी आवेदाचे दिनांकापासून एक वर्षाचे आत बिनशेतीकडे वापर केला पाहिजे यात कसूर केल्यास दिलेली बिनशेती परवानगी रद्द करणेत येईल.
१२. अर्जदाराने जमीनीचे वापरात बबल केलेल्या वापरास अनुकूलून प्रचलित रु.०.१० पै.प्रती चौ.मी. या दराने संबंधित क्षेत्राची बिनशेती आकारणी दिली पाहिजे. सधरची अकृषिक आकारणी दिनांक १/८/२००६ ते ३१/७/२०११ इमी मुबतीसाठी आहे तद्नंतर म.ज.म.अधिनियम-१९६६ प्रमाणे सुधारीत आकारणी करणेत येईल. त्यावेळी सुधारित आकारणीप्रमाणे अकृषिक आकारणी नियमित प्रतिवर्षी भरणा केली पाहिजे.
१३. विचारांकित जागेत अनाधिकृत बांधकाम केल्यास बिनशेती परवानगी आपोआप रद्द होईल.
१४. सधरची परवानगी ज्या प्रयोजनासाठी देण्यात आली आहे. त्या प्रयोजनासाठी जमीनीचे वापरात बबल करणेस सुसयात केली असेल अशा तारखे पासून तीस दिवसाचे आत ती

ग्राम अधिकाऱ्यांमार्फत / तलाठी/ तहसिलदार यांना लेखी कळविले पाहिजे यात कसूर केल्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६९ चे नियम ६ नुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.

१४. अर्जाद्वारे दिनांक २९/४/११ रोजी मोजणी पत्र स्वात्माकडे भरली आहे. त्यानुसार मोजणी मध्ये प्रत्यक्ष असणारे क्षेत्राप्रमाणे या आदेशात व सनदमध्ये नमूद केलेल्या क्षेत्रात बदल केला जाईल.

१५. अर्जाद्वारे जमीनीचे वापरात बदल केल्याच्या तारखेपासून तीन वर्षांचे आत प्रश्नाधिन जागेवर मंजूर रेखांकनातील सर्व भुखंडांमध्ये इमारत बांधकाम करणे यात कसूर केल्यास शासनाचे प्रचलित आदेशानुसार बांधकाम मुदत वाढवून देण्याची अंमल कसे हे जिल्हाधिकारी यांचे मज्जावर अवलंबून राहिल.

१६. अर्जाद्वारे मंजूर आराखड्यानुसार बांधलेल्या इमारतीमध्ये उपविभागीय अधिकारी / जिल्हाधिकार्यांच्या लेखी पुरव पदवानगी दिवाय कोणतीही भर घालता येणार नाही किंवा त्यामध्ये फेरफार करता येणार नाही

१७. खुली जागा खोब प्रकारे विक्रीत करून तसेच रेखांकनातील रस्ते लगतचे जमीनीचे विकासाकामी व जमीन धारकांना व इतरांना जाणे येणे यासाठी तसेच सार्वजनिक वापरासाठी विनाअट खुले ठेवले पाहिजे. रेखांकनामध्ये नियोजित केलेल्या खुल्या जागेवर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम न करता ती तशीच खुली अथवा उबयान क्रिडाग्रांण अशा स्वरूपात ठेवण्यात आली पाहिजे.

१८. रेखांकन आराखडा म.ज.म.अधिनियम १९६६ खालील तरतुदी व म.ज.म.जमीनीचे वापरात बदल व अकृषीक आकारणी नियम १९६९ मधील तरतुदीप्रमाणे मंजूर केला असलेले रेखांकनाप्रमाणे जागेवर भुखंड रस्ते खुली जागा इत्यादींची प्रत्यक्ष आखणी केल्यानंतर त्याप्रमाणे तातुका निरीक्षक भुमी अभिलेख जावली याच्या कडून मोजणी करून घेणेची आहे. रेखांकनाचे जागेवर प्रत्यक्ष आखणी झालेवर त्यातील रस्ते आणुबाणुच्या जमीनीतील रेखांकन मंजूर झाले असेल तर त्यातील रस्त्याची छुळणे आवश्यक आहे. हे रस्ते लगत जमीन धारकांना व इतरांना जाणे येणेसाठी व सार्वजनिक वापरासाठी विनाअट खुले ठेवले पाहिजे.

१९. जागेवरील प्रत्यक्ष आखणी केल्यानंतर रेखांकनातील कोणत्याही भुखंडाचे क्षेत्रफळ हे रेखांकनात दर्शविलेल्या भुखंडाचे क्षेत्रापेक्षा कमी भरता कामा नये. व खुल्या जागेचे क्षेत्रफळ एकूण रेखांकनाखालील जागेचे १/१० इतके राहणे आवश्यक आहे. व सुविधा क्षेत्र ५ टक्के इतके आवश्यक आहे.अन्यथा रेखांकनास पुन्हा सुधारित मंजूरी घ्यावी लागेल.

२०. रेखांकनातील जागेला पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे.

२२. कोणत्याही वेळी असे जाहकून आले की, अर्जदारांनी पुरविलेली कोणतीही माहिती / कागदपत्रे चुकीची अथवा दिशाभूल करणारी असलेचे जाहकून आल्यास या आदेशान्वये रेखांकनास व बांधकामास दिलेली मंजूरी रद्द समजणेत येईल.
२३. अर्जदाराने पुर्वगामी शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन केल्यास उक्त महसूल अधिनियमाच्या उपबंधान्वये अर्जदार ज्या शिक्षेस पात्र होईल अशा इतर कोणत्याही शिक्षेस बाधा न आणता जिल्हाधिकार्यास / उपविभागीय अधिकार्यास तो निर्देशीत करतील / करील असा वेळ भरल्यावर उक्त भुखंड अर्जदाराचे ताब्यात ठेवण्याचे चालू ठेवता येईल.
२४. या आदेशातील अटी विरुद्ध उभारण्यात आलेली कोणतीही इमारत किंवा कोणतेही बांधकाम त्याबाबतीत उपविभागीय अधिकारी यांनी तहसिलदार यांचे विनिर्दिष्ट केलेल्या मुदतीत काढून टाकण्याबाबत किंवा त्यात बदल करण्याबाबत जिल्हाधिकार्याने निर्देश देणे वैध असेल आणि विनिर्दिष्ट मुदतीत अद्यापमाणे इमारत किंवा बांधकाम काढून टाकण्यात आले नाही किंवा त्यात बदल करण्याची व्यवस्था करता येईल आणि त्याबाबतचा खर्च अर्जदाराकडून जमीन महसूलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करता येईल.
२५. भुखंडाचा प्रत्यक्ष वापर करणेपूर्वी सर्व रस्त्यांची गठारासह पक्क्या स्वरूपात बांधणी करणे आवश्यक राहिल.संबंधित अंतर्गत रस्ते व खुली जागा यांचा योग्य विकास केल्यानंतर या जागा नाममात्र रु १/- इतक्या किंमतीस सार्वजनिक वापरासाठी स्थानिक प्राधिकरणाकडे हस्तांतरण करणे आवश्यक राहिल. तसेच रेखांकनातील रस्ते जमतच्या जमीनीच्या विकासकामांनी खुले ठेवणे आवश्यक राहिल.
२६. सदरहू जागा वर्गीकृत (प्र.वि.मा.क्र.-१२) रस्त्यास सन्मुख असल्यामुळे या रस्त्याच्या मध्यापासून ३० मीटर अंतरापर्यंत बांधकाम करावे. याबाबत कार्यकारी अभियंता सातारा जिल्हा परिषद बांधकाम व क्षिण विभाग सातारा यांचे जा.क्र.साविप/बांध/व/रिशा-२/१४२४/१० दि.६/३/१० मधील सर्व अटीशर्तींचे पालन करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहिल.
२७. सदर मंजूरीची शिफारस हि प्रकरणासोबत सादर केलेल्या मोजणी नकाशातील हद्दीप्रमाणे सहाय्यक संचालक नगर रचना सातारा यांनी केली आहे. सदर जमीनीची आकृणी जागेवर झाली असल्यास व त्यात काही बदल असल्यास सदरचे रेखांकनास फेर मंजूरी घेणे आवश्यक राहिल.तसेच विषयांकित जमीनीच्या हद्दीबाबत चढीचाट व मालकी हक्काबाबत काही तक्रार उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांची राहिल.
२८. प्रस्तुतची परवानगी उक्त अधिनियमाच्या व्यतिरिक्त परवानगी देणेच्या वेळी अस्तित्वात असलेल्या या जमीनीशी संबंधित अन्य अधिनियमातील कायद्यातील तरतुदीस अधिन

आहे. उदा. मुंबई कुलकायदा आणि शेत जमीन अधिनियम १९४८, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, नगर परिषद अधिनियम इ.

२७. सचरु रेखांकनास विलेजी परवानगी ही तात्पुरत्या स्वरुपाची आहे अर्जदार यांनी मंजूर रेखांकनाप्रमाणे जागेवर भुखंडाची प्रत्यक्ष आखणी करून त्यानुसार तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांचेकडून मोजणी करून घेणेची आहे. रेखांकनाची जागेवर प्रत्यक्ष आखणी झाल्यावर त्यातील रस्ते आजुबाजुच्या जमीनीतील रेखांकन मंजूर झाले असेल तर त्यातील व अस्तित्वातील रस्त्याशी जुळणे आवश्यक आहे.

२८. अर्जदार यांनी रेखांकनाचे आखणीनुसार तालुका निरीक्षक भूमी अभिलेख जावली यांनी प्रमाणीत केलेल्या मोजणी नकाशाचे अनुषंगाने तयार करणेत आलेल्या रेखांकन आराखड्यास अंतीम मंजूरी घेणे आवश्यक आहे.

२९. नियोजित इमारतीचे छप्पर उतरले व सरासरी जमीन पातळीपासुनची एकूण कमाल उंची ०९ मीटर च्या मर्यादित असणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष बांधकामाचेही तशी ठेवी रखत नसल्यास सुधारित बांधकाम नकाशांना मंजूरी घेणे आवश्यक राहिल.

३०. विषयांकित जमीनीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत व मज आणि बुधित पाणी यांच्या निःस्सारणाच्या व्यवस्थेबाबत आवश्यक ते हमीपत्र अर्जदार यांनी दि. /७/२०११ रोजीचे सादर केले आहे. तसेच नियोजित इमारतींना सांडपाण्याच्या व्यवस्थेची अर्जदार यांनी योग्य प्रकारे तरतुद करणे आवश्यक आहे.

३१. नियोजित बांधकामामुळे कोणत्याही प्रकारची दूक्षतोड होणार नाही. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांची राहिल तसेच विषयांकित जागेमध्ये स्थानिक व देशीय प्रजातींची प्रति आर आठ झाडे वाप्रमाणे दूक्षलागवड करून त्यांची जोपासना करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक आहे.

३२. पावसाळ्यात उस्तावर पडणारे पाणी उपयोजनात आणण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करून सर्व पाणी साठविणे व त्याचा वापर करणे आवश्यक आहे.

३३. नियोजित बांधकामे व त्यांची रंगरंगोटी हि आसपासच्या परिसराशी आणि तसेच स्थानिक पर्यावरणाशी सुसंगत व एकरूप होणारी असणे आवश्यक आहे.

३४. नियोजित बांधकामामुळे जमीनीच्या भौगोलिक रचनेमध्ये बदल करणेत येऊ नये तसेच त्यामुळे नैसर्गिक पाणी प्रवाहास अडथळा होणार नाही याबाबत योग्य ती वक्षता घेण्यात यावी.

३५. प्रस्तुत इमारतीचे बांधकाम हे भूकंपरोधक साहित्याने व पध्दतीने करणेची संपूर्ण जबाबदारी अर्जदारांची राहिल बांधकाम अभियंत्याकडून भारतीय मानक ब्युरोमधील भारतीय सन २००७ चे भूकंपरोधक नियमावलीस अनुसरून बांधकाम करून घेणेची जबाबदारी अर्जदारांची राहिल. तसेच या भागातील जमीनी ह्या अतिचुष्ठीमुळे काहीवेळा खचत असल्याचे दिसून येते याबाबत योग्य ती वक्षता घेण्याची जबाबदारी यांची राहिल.

३६. रेखाकेनावर दर्शविलेल्या कट्टरबाबत संबंधित वास्तुशिल्पी व अर्जदार जबाबदार राहतील, जाणा कोणत्याही परिस्थितीत २० अंशा पेक्षा जास्त उताराची असता कामा नये. यासंबंधाने जाणा मालकांनी नोटरीकृत प्रतीष्ठापत्र सादर केले आहे ते संबंधितावर बंधनकारक राहिल.

३७. सहाय्यक संचालक नगररचना सातारा यांनी चापुर्ची घाब गटातील ३२०० चौ.मी. क्षेत्रास त्यांचे पत्र जा.क्र.बफरझोन/रेखाकेन व बोप/मीचे रुईवर /ता.जावली/गट नं ४९७ (पे)/ससंसा/११९१ दि.१०/४/२०१० अन्वये रहिवास प्रयोजनासाठी मंजूरीची शिफारस केली होती ती रद्द करण्यात येत आहे.

३८. मिथोजीत कुमारतीमधील प्रस्तावित तळघरांच्या छताची सरसरी जमीनपातळीपासूनची उंची ०.९० मी ते १.२० मी.च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. सार तळघरांच्या चापर बांधकाम आराखड्यावर दर्शविल्यानुसार केवळ स्टोअरकरिताच करण्यास असून त्या व्यतिरिक्त तळघरांचा चापर अन्य प्रयोजनास झाल्यास वरचा मजला पाडण्यात येईल. याबाबत अर्जदार यांनी नोंद घ्यावी.



सही XXX
एस.पी.कडु-पाटील
जिल्हाधिकारी सातारा

प्रति,

श्री महेश वसंतराव वेष्टमुख व इतर १ रा. पांडवणी ता न श्वर
(मंजूर रेखाकेन व बांधकाम आराखड्यासह)

प्रत:- तहसिलदार जावली यांना ता.कुका नमुना ९ मध्ये नोंद घेणेसाठी


प्रत:- सहाय्यक संचालक नगररचना सातारा यांचेकडे माहितीसाठी सल्लेह ज्योषित

प्रत:- गाव कामगार तलाठी रुईवर ता.जावली यांचेकडे माहितीसाठी व गा.न.नं. ९ ला आवश्यक त्या नोंदी घेणेसाठी

प्रत:- ता.कुका निरीक्षक भुमी अभिलेख जावली

(मंजूर रेखाकेन व बांधकाम आराखड्यासह)

प्रत:- निवड नस्ती


जिल्हाधिकारी सातारा करिता